

महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१६

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

चाळीसगाव (जि.जळगाव) येथील शासकीय निवासी शाळेच्या स्थलांतरणासंदर्भात

(१) १९६७ (२२-१२-२०१४). श्री.उन्मेश पाटील (चाळीसगाव) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) समाजकल्याण विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा चाळीसगांव येथे सुरु आहे काय,
- (२) असल्यास, सदर शाळा स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे काय,
- (३) असल्यास, समाजकल्याण उपायुक्त (नाशिक) यांचा सदर शाळा स्थलांतरीत करणे आवश्यक नसल्याचा अहवाल आहे काय,
- (४) असल्यास, शाळा स्थलांतरीत होण्यासाठी काय उपाययोजना व कार्यवाही केली आहे ?

श्री. राजकुमार बडोले (२३-०९-२०१५) :(१) होय.

(२) नाही.

(३) व (४) अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय शाळा चाळीसगांव येथे सुरु आहे. शासकीय जमीन उपलब्ध न झाल्यामुळे सदर निवासी शाळा भाड्याच्या इमारतीत सुरु करण्यात आलेली आहे. सद्यःस्थितीत चाळीसगांव शहरात सदर निवासी शाळेच्या इमारत बांधकामासाठी शासकीय जमीन जिल्हाधिकारी, जळगांव यांच्याकडून उपलब्ध करून घेण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यातील मागासवर्गीय वसतिगृहांची दुरावस्था झाल्याबाबत

(२) २९३० (२२-१२-२०१४). श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील विविध १८ जिल्ह्यातील मागासवर्गीय वसतिगृहांची दुरावस्था झाल्याचे माहे जून, २०१४ च्या तिस-या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२३-०९-२०१५) :(१) नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहराजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाबाबत

(३) २९६५ (२३-१२-२०१४). श्री.मधुसूदन केंद्रे (गंगाखेड) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, पालम रस्त्यावर किमी ४६१/२०० मध्ये गंगाखेड शहराजवळ रेल्वे उड्डाणपुल बांधण्याचे काम धीम्या गतीने सुरु आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर उड्डाण पुलाचे काम तातडीने करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२५-०१-२०१६) :(१) हे अंशतः खरे आहे.

- (२) रेल्वे खात्याकडून रेल्वे ट्रॅकवरील पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पोचमार्गाच्या कामासाठी शासनाकडून सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून त्यानुसार कामाची निविदा प्रक्रिया पार पाडून कंत्राटदारास अनामत रक्कम भरण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. लवकरच काम सुरु करण्यात येईल.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**परभणी, औरंगाबाद व लातूर येथील जातपडताळणी कार्यालयात राजपुत भामटाच्या
जातीचे विद्यार्थी व शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे
प्रकरणे प्रलंबित ठेवण्याबाबत**

(४) ३८४० (२२-१२-२०१४). श्री.मोहन फड (पाथरी) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री
पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी, औरंगाबाद व लातूर येथील जातपडताळणी कार्यालयात राजपुत भामटाच्या
जातीचे विद्यार्थी व शासकीय अधिकारी/कर्मचारी यांची सुमारे ५० हजार प्रकरणे विना निर्णय
प्रलंबित ठेवण्यात आली असल्याचे दिनांके २० ऑक्टोबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास
निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त कार्यालयामध्ये संबंधित जातपडताळणी अधिकारी व दलाल यांचे
संगनमत असल्यामुळे प्रकरण निकाली काढण्यासाठी पैश्याची मागणी केली जाते, आर्थिक
व्यवहार न केल्यास सन १९६१ च्या महसूली पुराव्याची मागणी केली जाते, हे ही खरे आहे
काय,

(३) असल्यास, सन १९६१ चे महसूली पुरावे देता न आल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच
अधिकारी/कर्मचारी यांना सोईसुविधा मिळण्यापासून वंचित रहावे लागते हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(५) असल्यास, चौकशी अंती सन १९६१ च्या महसूली पुराव्याची अट रद्द करून त्याऐवजी
शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) व प्रवेश निर्गम उतारा ग्राह्य धरण्याबाबत त्याचप्रमाणे
संबंधित अधिकारी व दलाल यांचे विरुद्ध कोणती कारवाई करून प्रलंबित प्रकरणे त्वरीत
निकाली काढण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (०७-०७-२०१५) : (१), (२) व (३) हे खरे नाही.

(४) केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या विभागाच्या दि.६/२/२०१० च्या शासन निर्णयान्वये
विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील व्यक्तींना अथवा त्यांच्या कुटुंबियांना
दि.२१/११/१९६१ रोजी वा तत्पूर्वी त्यांचा राज्यातील सर्वसाधारण रहिवास असण्याची अट विहित
करण्यात आली आहे.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

**हिंगोली शहरातून बसस्थानक ते शासकीय विश्रामगृहापर्यंत
८ कोटी निधीतून सिमेंट रस्ता तयार करण्याबाबत**

(५) ५६१६ (१०-०४-२०१५). डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली शहरातून बसस्थानक ते शासकीय विश्रामगृहापर्यंत ८ कोटी निधीतून सिमेंट रस्ता तयार केला जात आहे, या रस्त्याचे काम नागरिकांच्या अनेक आंदोलनानंतर सुरु करण्यात आले असून हा रस्ता आता पूर्ण होण्याचे काम १५ ते २० टक्के शिल्लक असतांना या रस्त्यावर जागोजागी भेगा पडल्या असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जागोजागी सदरहू रस्त्याला भेगा पडल्या असून हा रस्ता पूर्ण होतांना हिंगोली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबरच वरिष्ठ पातळीवरील अभियंत्याकडून पाहणी अहवाल दिला जात असतांनाही अशा भेगांकडे संबंधित अभियंत्याचे लक्ष जात नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही करण्यात येत आहे वा करीत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२५-०१-२०१६) : (१) होय.

या रस्त्यावर Hair Cracks दिसून येतात.

(२), (३) व (४) या प्रकरणी दक्षता व गुण नियंत्रण विभागाकडून चौकशी करण्यात येत असून अहवाल प्राप्त झाल्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

मुंबई-गोवा महामार्गावर गतिरोधक पूर्वसूचनेचे फलकांचा अभाव असल्याबाबत

(६) ८१३० (१०-०४-२०१५). श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील मुंबई-गोवा तसेच विविध महामार्गावर गतिरोधक फलकांचा अभाव असल्याने अनेक छोट्या-मोठ्या अपघातात वाढ झाल्याचे तसेच ३३ पैकी ४ ठिकाणीच पूर्वसूचनेचे फलक लावण्याचे आल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर सूचना फलकाअभावी अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे हायवे सुरक्षा पोलीस दलाने मान्य केले असून महामार्गावर गतिरोधक चिन्हांचे पूर्वसूचना फलकांचा अभाव असल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे करूनही अद्यापही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही, हेही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार राज्य महामार्गावर तातडीने गतिरोधक चिन्हांचे पूर्वसूचना फलक तातडीने लावण्याबाबत व सदर मोटार वाहन नियमांत स्पीडब्रेकरच्या स्वतंत्र चिन्हाची तरतूद करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२३-०७-२०१५) : (१) नाही.

प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पनवेल यांचे अहवालानुसार पनवेल ते इंदापूर कि.मी. ००/०० ते कि.मी. ८४/०० या भागाच्या चौपदरीकरणाचे काम हे खाजगीकरणांतर्गत मे.सुप्रिम पनवेल इंदापूर टोलवेज प्रा.लि. या सवलतदारामार्फत दिनांक १९.१२.२०११ पासून प्रगतीपथावर आहे. रस्त्यावरील सुरक्षिततेच्यादृष्टीने प्रत्येक पर्यायी वळणावर माहितीफलक, सूचनाफलक, दिशादर्शक फलक, वेग नियंत्रक फलक व आवश्यक त्या ठिकाणी ब्लिंकर व इतर रस्ते सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश सवलतदारास वेळोवेळी देण्यात आलेले आहेत.

अधिक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग मंडळ, मुंबई यांचे अहवालानुसार राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ मुंबई-गोवा महामार्गाच्या कि.मी.८४/०० ते १६१/०० या लांबीमध्ये ३७ ठिकाणी रम्बलर लावण्यात आले आहे. तसेच कि.मी. १६१/०० ते ४७५/२१० या लांबीमध्ये २१ ठिकाणी रम्बलिंग स्ट्रीप्स आहेत व त्याठिकाणी सूचना फलक लावण्यात आलेले आहेत.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अकोला शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागासाठी

जागा आरक्षित करण्यात आल्याबाबत

(७) ८१८७ (०९-०४-२०१५). श्री.गोवर्धन शर्मा (अकोला पश्चिम), श्री.बाबुराव पाचर्णे (शिर्ूर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागासाठी ८ हजार ९३८ चौरस मीटर जागा आरक्षित करण्यात आलेली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, ती जागा गृह विभागाने जिल्हा प्रशासनाच्या सामाजिक न्याय विभागाला हस्तांतरीत करण्यासाठी जि.प. सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जानेवारी, २०१५ च्या तिस-या आठवड्यात आंदोलन केल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरहू जागेचा प्रस्ताव गृह विभागाकडून जिल्हा प्रशासनाच्या सामाजिक न्याय विभागाला हस्तांतरीत करण्याकरीता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२३-०९-२०१५) :(१) होय.

(२) होय.

(३) सहायक संचालक, नगर रचना अकोला यांनी शासन अधिसूचना दि.२५/१०/२०१० नुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासाठी ८,९३८ चौ.मी. जागा देणेबाबत जिल्हाधिकारी, अकोला यांना शिफारस केली आहे. त्याअनुषंगाने सदर जागेचा आगाऊ ताबा देण्याबाबत जिल्हाधिकारी, अकोला यांना विनंती करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विदर्भात टेक्सटाईल पार्क उभारण्याबाबत

(८) ८४९३ (१०-०४-२०१५). श्री.आकाश फुंडकर (खामगांव), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.अमित झनक (रिसोड), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे) : सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात १५ टेक्सटाईल पार्क उभारण्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली असून विदर्भातून अमरावतीला टेक्सटाईल पार्क मंजूर झाले आहे, हे खरे आहे काय ,
- (२) तसेच केंद्र शासन आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी टेक्सटाईल असोसिएशनच्या माध्यमातून विदर्भात वस्त्रोद्योगाला चालना देण्याची घोषणा मा. केंद्रीय मंत्री यांनी माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याकरीता तसेच शेतकऱ्यांना रोजगार व कापसाला योग्य मोबदला देण्याच्या दृष्टीने खामगांव (जि.बुलढाणा) या सर्वात जास्त कापसाची खरेदी विक्री करणा-या शहरात टेक्सटाईल पार्क उभारणे गरजेचे आहे, हेही खरे आहे काय,
- (४) असल्यास, स्किम फॉर इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क या केंद्र शासनाच्या योजनेमधून खामगाव (जि.बुलढाणा) येथे टेक्सटाईल पार्क उभारण्याबाबत राज्य शासन केंद्र शासनाकडे मागणी करणार आहे काय,
- (५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१८-०५-२०१५) : (१) हे खरे आहे.

एकात्मिक वस्त्रोद्योग संकुल उभारणी योजनेतर्गत केंद्र शासनाकडून राज्यात एकूण १५ टेक्सटाईल पार्क मंजूर करण्यात आले होते. परंतु केंद्र शासनाने त्यापैकी फक्त १२ टेक्सटाईल पार्क ला मान्यता दिली असून ३ टेक्सटाईल पार्क रद्द करण्यात आलेले आहे. रद्द झालेल्या टेक्सटाईल पार्क मध्ये अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कचा समावेश आहे.

(२) याबाबत केंद्र शासनाकडून कोणतेही संदर्भ शासनास प्राप्त नाही.

(३) टेक्सटाईल पार्क उभारण्याची योजना केंद्र शासनाची असल्याने त्याकरीता इच्छुकांची एस.पी.व्ही.द्वारे टेक्सटाईल पार्क उभारणीचा प्रस्ताव तयार करून सदरचा प्रस्ताव केंद्र शासनाकडून मंजूर करून घेणे आवश्यक आहे.

(४) खामगांव येथील इच्छुकांनी एस.पी.व्ही.द्वारे टेक्सटाईल पार्क उभारणीचा प्रस्ताव तयार करून सदरचा प्रस्ताव केंद्र शासनाकडून मंजूर करून घेणे आवश्यक आहे. राज्य शासनाकडून प्रकल्प किंमतीच्या ९ टक्के रक्कम किंवा रु. ९.०० कोटी जी कमी असेल ती अनुदान म्हणून उपलब्ध करून देता येईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

गेवराई तालुक्यातील (जि.बीड) रस्त्याची झालेली दुरावस्था

(९) ८५१५ (२८-०४-२०१५). **श्री.लक्ष्मण पवार (गेवराई) :** सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघातून दोन राष्ट्रीय महामार्ग जात असून सदर महामार्ग सोडता गेवराई तालुक्यातील रस्त्याची परिस्थिती फारच बिकट झाल्याचे जानेवारी, २०१५ च्या दुस-या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मागच्या पंचवार्षिकला गेवराई मतदार संघाला सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, रोजगार हमी योजना व इतर वेगवेगळ्या योजनांकडून भरघोस निधी रस्त्यासाठी आला असतानाही काही कामे कागदोपत्री दाखवून अपहार करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, बहुतांश गावांना जाण्यासाठी रस्ताच अस्तित्वात नसल्यामुळे तसेच रस्त्याच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करून अहवाल सादर करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली आहे काय,

(५) अद्यापपर्यंत कारवाई केली नसल्यास, होणा-या दिरंगाईची कारणे काय ?

श्री. चंद्रकांत पाटील (१६-०६-२०१५) :(१) अंशतः खरे आहे.

गेवराई तालुक्यातील रस्ते गोदाकाठच्या काळ्या मातीच्या भागातून जात असल्यामुळे व मर्यादेपेक्षा अवजड वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे गेवराई तालुक्यातील रस्ते खराब होतात.

(२) व (३) हे खरे नाही.

गेवराई तालुक्यात मागील ५ वर्षात विविध योजनेतून रस्ते सुधारण्यासाठी एकूण रु.३७०९.५९ लाख निधी प्राप्त होऊन ११५ कि.मी. लांबीच्या रस्त्याची सुधारणा करण्यात आली. तसेच, देखभाल दुरुस्तीसाठी एकूण रु. १७६४.६८ लाख निधी प्राप्त होऊन रस्त्याची दुरुस्ती करून रस्ते वाहतुकीस सुस्थितीत ठेवण्यात आले आहेत.

(४) सदर कामाची वेळोवेळी दक्षता व गुणनियंत्रण मंडळाकडून पाहणी करण्यात आली असून साहित्याचे चाचणी अहवाल मानकाप्रमाणे आढळून आलेले आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

पूर्व विदर्भातील संत्रा निर्यात व सुविधा केंद्राकार्यान्वित करण्याबाबत

(१०) ८६०४ (०७-०४-२०१५). श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पूर्व विदर्भातील संत्रा उत्पादकांना संत्रा विक्री, कुलींग, गेडींग व स्टोअरिंगची उपलब्धता म्हणून कारंजात संत्रा निर्यात व सुविधा केंद्राची निर्मिती दिनांक २३ डिसेंबर, २००७ रोजी वा त्यादरम्यान उद्घाटन करून करण्यात आली हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त संत्रा निर्यात केंद्र सध्या वापराविना पडून आहे हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त बाब १ व २ नुसार चौकशी करण्यात आली आहे काय

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने उक्त बंद निर्यात केंद्र पुन्हा सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०२-०७-२०१५) : (१) नाही. सदर सुविधा केंद्राचे भूमिपूजन दि. २३.१२.२००७ रोजी झाले असून सदर सुविधा केंद्र व्यावसायिक दृष्टीने वापरण्यास प्रत्यक्षात सुरुवात दि. २२.३.२०१० पासून झाली आहे.

(२) नाही. सदर निर्यात सुविधा केंद्र सुरु असून सन २०१० मध्ये कारंजा घाडगे येथील शेतकरी श्री.सोमराज तेलखडे यांना सुविधा केंद्र किलो बेसिसप्रमाणे वापरावयास दिले होते. आजतागायत त्यांनी सदर सुविधा केंद्रावर ७५६० किलो इतक्या संख्यावर प्रक्रिया केलेली आहे.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे वाघिवरे, ता.चिपळून, रत्नागिरी येथील एका मंडळाने डॉबिवली येथील
अंतरजातीय विवाह करणा-या दांपत्याला दंड ठोठावला असल्याबाबत**

(११) १२४४ (०९-०४-२०१५). श्री.लक्ष्मण जगताप (चिंचवड) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरातील डॉबिवली येथील अंतरजातीय विवाह करणा-या दांपत्याला मौजे वाघिवरे, ता.चिपळून, रत्नागिरी येथील व्याघ्रेश्वर सेवा गणेश मंडळ या समाज मंडळाने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे माहे जानेवारी, २०१४ मध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२३-०९-२०१५) :(१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मोताळा (जि.बुलढाणा) येथील खरेदी - विक्री संस्थेचा लिलाव रद्द करणेबाबत

(१२) १४२६ (०९-०४-२०१५). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मोताळा (जि.बुलढाणा) येथील खरेदी - विक्री संस्थेचा लिलाव रद्द करणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक ७ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास जिल्हा उपनिबंधक बुलढाणा यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार खरेदी-विक्री संस्थेचा लिलाव रद्द करणेबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०२-०७-२०१५) :(१) होय.

(२) मोताळा (जि.बुलढाणा) येथील खरेदी-विक्री संस्थेचा लिलाव रद्द करणेबाबतचे निवेदन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा यांचेकडे प्राप्त झालेले आहे. याप्रकरणी लिलावाची प्रक्रिया पुर्ण झालेली आहे. तथापि, प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सदर प्रकरणी विचारविनिमय सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**भटक्या व विमुक्त समाजाच्या मुला मुलींना स्पर्धा परिक्षेच्या पुर्व तयारीसाठी
शासकीय कोचिंग क्लास स्थापन करण्याबाबत**

(१३) १७८४ (०९-०४-२०१५). श्री.संजय पोतनीस (कलिना) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील भटक्या व विमुक्त समाजाच्या मुला मुलींना राज्यस्तरीय व केंद्रस्तरीय स्पर्धा परिक्षेच्या पुर्व तयारीसाठी महाराष्ट्रातील संपूर्ण महानगरात शासकीय कोचिंग क्लास स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त विचाराधीन प्रस्तावावर शासन स्तरावर केव्हापर्यंत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२१-०९-२०१५) :(१) असा कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही.
(२) प्रश्न उद्भवत नाही.
(३) प्रश्न उद्भवत नाही.

**सोलापूर जिल्ह्यातील कुडुवाडी - बारशी रोडवरील रिधोरे-पापनसला जोडणा-या
सीना नदीवरील नवीन पुलाचे काम बंद असल्याबाबत**

(१४) १०३२९ (१०-०४-२०१५). श्री.बबनराव शिंदे (माढा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सोलापूर जिल्ह्यातील कुडुवाडी - बारशी रोडवरील रिधोरे - पापनसला जोडणा-या सीना नदीवरील नवीन पुलाचे काम माहे ऑगस्ट, २०१४ पासून बंद आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर काम बंद ठेवण्याची कारणे काय आहेत,
- (३) तसेच सदरचे पुलाचे काम तातडीने व्हावे म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (३०-०७-२०१५) :(१) हे खरे आहे.

- (२) व (३) प्रश्नाधीन पुल हा सीना नदीवर असून कुडुवाडी-बारशी रस्ता रा.मा.क्र.७७ वर कि.मी. १०७/६०० मध्ये रिधोरे गावाजवळ आहे. सदरील पुलाचे काम गर्डर (launching) करतेवेळी नदी पात्रात पाणी असल्यामुळे गर्डर (launching) वेळत करता येत नसल्यामुळे तसेच कुडुवाडी बाजूचे वेल फाउंडेशनचे काम कुडुवाडी-बारशी रस्त्यालगत काळ्या मातीतील भरावाचे असल्यामुळे ते मजुरांकडून करावे लागल्याने अर्बॅटमेंट फाउंडेशनसाठी विलंब झाला आहे.

सदर पुलाच्या बांधकामाच्या सहा गाळ्यांपैकी दोन गाळ्यांपैकी दोन गाळ्यांचे (slab) काम पूर्ण झाले असून चार गाळ्यांचे काम शिल्लक आहे. त्यापैकी एका गाळ्याचे काम प्रगती पथावर आहे. दि.३१.१२.२०१५ पर्यंत सर्व गाळ्यांचे काम पूर्ण होईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

रमाई आवास योजनेतर्गत वाढीव निधी घरकुल लाभार्थीना मिळत नसल्याबाबत

(१५) १०४२१ (१०-०४-२०१५). श्री.राहुल बोंद्रे (चिखली), श्री.अमित झनक (रिसोड) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रमाई आवास योजनेतर्गत ग्रामीण क्षेत्रातील घरकुलांसाठी शासनाने १ एप्रिल, २०१३ पासून अनुदानाची रक्कम ७० हजार वरून १ लाख रुपये असा निधी जाहिर केला असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त निधी जाहिर केला असतांना सुध्दा वाढीव अनुदानाचा लाभ बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थीना होत नसल्याचे निवेदन जिल्हा काँग्रेस झोपडपट्टी विभाग यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, बुलढाणा यांच्याकडे दिनांक २३ जानेवारी, २०१५ रोजी दिले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, वाढीव अनुदान लाभ घरकुल लाभार्थीना प्रत्यक्षात मिळत नसल्यामुळे शासनाकडून काय कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,

(४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२३-०९-२०१५) :(१) अंशतः खरे आहे.

(२) होय.

(३) उक्त शासन निर्णयानुसार रमाई घरकुल योजने अंतर्गत ग्रामिण भागातील वाढीव अनुदानाचा लाभ हा सन २०१३-१४ या आर्थिक वर्षातील उद्दीष्टांसाठी लागू असून, बुलढाणा जिल्ह्यातील संबंधीत लाभार्थी हे सन २०१२-२०१३ या आर्थिक वर्षातील असल्याने त्यांना अनुदानाचा लाभ देण्यात आलेला नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात
समावेश करून आरक्षण देण्याबाबत

(१६) ११०५९ (१०-०४-२०१५). श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.सुरेश धानोरकर (वरोरा), श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी), श्री.सदा सरवणकर (माहिम), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.अबू आजमी (मानखूर्द शिवाजीनगर), कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य), श्री.भास्कर जाधव (गुहागर) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्याबाबत तसेच त्यांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत तसेच त्यांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे यासाठी समिती गठीत करण्याचे आश्वासन मा.मुख्यमंत्री यांनी दिनांक ४ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास धनगर समाजाच्या मेळाव्यात दिले होते, हे खरे आहे काय,

(२) तसेच उक्त बाबतीत आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचेकडील अहवाल प्राप्त झालेला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा) कायदा १९७६ (१९७६ चा १०७ वा) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा) कायदा २००२ (२००३ चा कायदा क्र.१०) मध्ये नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यासाठी प्रसिध्द केलेल्या अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक ३६ वर ओरॉन धनगड या जमातीचा समावेश करणे तसेच ओरॉन व धनगड म्हणजेच धनगर अशी शिफारस बिहार, ओरिसा व झारखंड या राज्यांनी केंद्र शासनास केल्यामुळे केंद्रानी ती मान्य केल्यानुसार महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजातची अशाच प्रकारची शिफारस केंद्र शासनाला करणे संदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली आहे काय,

(४) असल्यास, उक्त बाबतीतच्या अनुषंगाने राज्यातील धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेश करणेबाबत न्यायप्रविष्ट बाब खेरीज करून राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाला करावयाच्या शिफारशी संदर्भातील प्रस्तावाची सद्यःस्थिती काय आहे,

(५) असल्यास, आदिवासी समाजाच्या विहित आरक्षणाला बाधा न पोहचता सदर आरक्षण देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (११-०९-२०१५) :(१) होय.

(२) नाही.

(३), (४), (५) व (६) धनगर जातीचा मे, १९९० पूर्वी इतर मागासवर्गीयांच्या यादीत समावेश होता. मे, १९९० पासून भटक्या जमाती "क" मध्ये धनगर जातीचा तिच्या उप/तत्सम जातीसह समावेश करून ३.५% इतके आरक्षणाचा लाभ शासकीय नोकरी, शैक्षणिक संस्थेमधील

प्रवेश यासाठी अनुज्ञेय करण्यात आला आहे. तसेच या जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आश्रमशाळा, वसतीगृहाच्या सवलती इ. लाभ अनुज्ञेय करण्यात आलेले आहेत.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समावेश करण्याबाबतची बाब आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचेकडून तपासण्यात येत आहे.

रामटेक (जि.नागपूर) आदिवासी भागातील ग्रामस्थांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत

(१७) ११११२ (१०-०४-२०१५). श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रामटेक (जि.नागपूर) आदिवासी भागातील ग्रामस्थांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी माहे डिसेंबर, २०१४ च्या सुमारास गोंडवाना गणतंत्र पक्षातर्फे देवलापर येथे रस्ता रोको आंदोलन केले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याकरीता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (१४-०९-२०१५) :(१) होय.

- (२) सदर ग्रामस्थांच्या मागण्या ह्या विविध शासकीय विभागांशी संबंधित असल्याने प्रकल्प अधिकारी, नागपूर यांनी सदर ग्रामस्थांचे निवेदन दिनांक २२.५.२०१५ रोजीच्या पत्रान्वये १) कार्यकारी अभियंता, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण २) कार्यकारी अभियंता, लघुसिंचन (जिल्हा परिषद), नागपूर ३) मुख्य वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक पॅच व्याघ्र प्रकल्प, नागपूर ४) उपविभागीय अधिकारी (महसूल) नागपूर ५) उपजिल्हाधिकारी (L.A.O.), नागपूर यांना कार्यवाहीसाठी पाठविलेले आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हाटी (भातू) या भटक्या जातीचे (एनटी-बी) विद्यार्थी जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी शिक्षणापासून वंचित राहिल्याबाबत

(१८) १२११५ (१०-०४-२०१५). श्री.धनजंय (सुधीर) गाडगीळ (सांगली) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हाटी (भातू) या भटक्या जातीची (एनटी-बी) अनेक विद्यार्थी जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी शिक्षणापासून वंचित राहिल्याचे माहे जानेवारी, २०१५ च्या सुरुवातीस निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्याची सद्यस्थिती काय आहे,

- (३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२३-०९-२०१५) :(१) व (२) हे खरे नाही.

प्राप्त झालेल्या अर्जापैकी बहुतांश अर्जदारांना जातवैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले असून केवळ त्रुटीपूर्ततेअभावी काही प्रकरणे प्रलंबित आहेत.

- (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील सहकार विभागाने तोट्यात असलेल्या पतसंस्थेसाठी आणि त्यांनी दिलेल्या कर्जाची वसूली सुरळीत व्हावी यासाठी एक रकमी सामोपचार परतफेड योजना बंद केल्याबाबत

(१९) १२२८६ (१८-०४-२०१५). श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य सरकारच्या सहकार विभागाने आठ वर्षांपूर्वी नागरी सहकारी पतसंस्थासाठी तोट्यात असलेल्या पतसंस्था ऊर्जितावस्थेत याव्यात आणि त्यांनी दिलेल्या कर्जाची वसूली सुरळीत व्हावी यासाठी लागू केलेली एक रकमी सामोपचार परतफेड योजना यावर्षी बंद करण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरची योजना बंद करण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, ही योजना पुन्हा सुरू करण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०१-०७-२०१५) :(१), (२) व (३) राज्यातील नागरी सहकारी पतसंस्थांसाठी राबविण्यात आलेल्या "सामोपचार परतफेड योजनेस" दि.२३ मार्च, २०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये दि.३१ मार्च, २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

भोई समाजास अनुसूचित जमातींच्या सवलती मिळण्याबाबत

(२०) १२७६६ (१०-०४-२०१५). श्री.समीर कुणावार (हिंगणघाट) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भोई समाजास सन १९५० पासून मिळत असलेल्या अनुसूचित जमातींच्या सवलती पुन्हा मिळाल्या म्हणून सामाजिक संघटना गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत असल्याचे, डिसेंबर, २०१४ दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याबाबत हिंगणघाट येथील लोकप्रतिनिधींनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सामाजिक संघटनेच्या सदरहू मागणीनुसार शासनाने कोणता निर्णय घेतला आहे व त्याची अंमलबजावणी केली आहे काय ,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (१४-०९-२०१५) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) सदरचे निवेदन कार्यासनातील अभिलेखात आढळून आले नाही. तथापि, राज्यातील मूळ १४ विमुक्त जाती व २८ मूळ भटक्या जमातींचा अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा याकरिता केंद्रशासनास शिफारस करण्यासाठी याबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल सादर करण्याकरिता न्या.अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली होती. सदर आयोगाची मुदत दि.३१/८/२०१२ रोजी संपुष्टात आल्यानंतर या आयोगास मुदतवाढ नाकारण्यात आली आहे. सदर आयोगाने अद्यापपर्यंत केलेले सर्व कामकाज व दस्तऐवज शासनाने ताब्यात घेतले असून या आयोगावर नवीन अध्यक्षीची नियुक्ती करण्याची कार्यवाही चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कन्यादान योजनेत आधीच विवाहित असलेल्यांची नावे टाकून समाजकल्याण विभागाने
लाखो रुपयांच्या निधीचा अपहार केल्याबाबत**

(२१) १२८९० (१०-०४-२०१५). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सन २०१२-१३ व २०१३-१४ या वित्तीय वर्षात सामाजिक न्याय विभागाच्या कन्यादान योजनेअंतर्गत शेकडो जोडप्यांना ते आधीच विवाहित असतांना त्यांची नावे कन्यादान योजना लाभार्थी यादीत टाकून समाजकल्याण विभागाने शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा अपहार केल्याचे माहे जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास अपहार केला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, कन्यादान योजनेचे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून सहायक आयुक्त, समाजकल्याण, नाशिक यांच्याकडे आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, अशाप्रकारे नियमबाह्य पध्दतीने अनुदान मंजूर करून शासनाचे कोटयवधी रुपयांचे नुकसान करणा-या संबंधित सहायक आयुक्त, समाजकल्याण, नाशिक यांचेविरुद्ध काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२३-०९-२०१५) :(१) हे खरे नाही.

(२) होय.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**शिरोली ते सांगली चौपदरीकरणात फेरसव्हे करून सहापट
नुकसान भरपाई देण्याच्या मागणीबाबत**

(२२) १२९०४ (१५-०५-२०१५). श्री.उल्हास पाटील (शिरोळ) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिरोली ते सांगली चौपदरीकरणात हेरले (जि.कोल्हापूर) येथील ५० हून अधिक कुटुंबांना नुकसान भरपाई कमी मिळाली असल्याने यासंदर्भात फेरसव्हे करून सहापट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपा हेरले शाखेच्यावतीने मा.सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री यांचेकडे दिनांक २१ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास एका निवेदनाद्वारे केली आहे तसेच हेरले येथील दलित समाजाने देखील जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी फेरसव्हे करून नुकसानभरपाई देण्यात आली आहे काय व किती नुकसान भरपाई देण्यात आली आहे,

(३) अद्यापही नुकसान भरपाई दिली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील (०५-१०-२०१५) :(१) अशा प्रकारचे निवेदन शासन स्तरावर प्राप्त झाल्याचे दिसून येत नाही.

(२) व (३) हेरले गावाचे भूसंपादन अर्वाड दिनांक १०.१०.२०१४ रोजी जाहिर झाले असून सदर चौपदरीकरणाचे कामात हेरले गावातील १३४ गट बाधित आहेत. भूसंपादनासाठी मंजूर झालेल्या अंतिम निवाड्यामध्ये एकूण १३४ गटांची एकूण रक्कम रु.४,८५,५०,०५७/- भूसंपादन अधिकारी यांचेकडे जमा केली आहे. एकूण ६४ धारकांना आजमितीस एकूण रु.३,११,७६,३४२/- नुकसान भरपाई वाटप करण्यात आली आहे. उर्वरित खातेदारांचे मोबदला देण्याची कार्यवाही उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, इचलकरंजी यांचेमार्फत महसुल व वन विभागाच्या भूसंपादन कायद्याच्या अधीन राहून प्रगती पथावर आहे. भूसंपादन निवाडा घोषित केल्यामुळे पुन्हा फेरसव्हे करण्याची आवश्यकता नाही.

**मौजे चिखलठाणा (ता.लातूर) येथे रस्ता मजबुतीकरण
व खडीकरणाचे काम करण्याबाबत**

(२३) १३२६३ (१०-०४-२०१५). श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे चिखलठाणा (ता.लातूर) येथे जि.प. प्राथमिक शाळेस जाणेसाठी विद्यार्थ्यांना रस्ता नसल्याने गैरसोयीचे होत असल्याकारणाने सदर शाळेस जाण्यासाठी रस्ता मजबुतीकरण व खडीकरणाचे काम करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक ७ जानेवारी २०१५ रोजी वा त्यासुमारास मा.जिल्हाधिकारी, लातूर यांचेकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रस्त्याचे काम करण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे, सदर रस्त्याचे काम करण्याबाबत शासनास किती कालावधी लागेल,

(३) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत,

श्री. चंद्रकांत पाटील (०२-०७-२०१५) :(१) हे खरे आहे.

(२) व (३) प्रश्नाधीन रस्ता ग्रामपंचायत हद्दीतील अवर्गीकृत रस्ता असून २५०.०० मी. लांबीचा आहे. त्यापैकी ६८.०० मी. लांबीतील सी.सी. रस्त्याचे काम पुर्ण करण्यात आले आहे. उर्वरित लांबीतील कामे रस्ता वर्गीकृत झाल्यानंतर शासनाच्या विविध योजनांमधून निधीच्या उपलब्धतेनुसार प्राधान्यक्रमानुसार हाती घेण्याचे नियोजन आहे.

**लातूर अंबाजोगाई रस्त्यावरील मांजरा नदीवरील नविन पूलाचे
डांबरीकरणाचे काम अपूर्ण असल्याबाबत**

(२४) १३२८९ (१०-०४-२०१५). श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लातूर अंबाजोगाई रस्त्यावरील मांजरा नदीवरील नविन पूलाचे डांबरीकरणाचे काम करण्यात आले नसल्यामुळे सदर पुलावरून सद्यःस्थितीत वाहतूक बंद असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर काम अपूर्ण असण्याची कारणे काय आहेत व सदरील कामाची निविदाची मुदत संपूनही सदर काम अपूर्ण असल्याप्रकरणी संबंधित एजन्सीवर शासनाने कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार उक्त काम त्वरीत पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२४-०७-२०१५) :(१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) सदरील पुलाच्या जोडरस्त्याचे मातीकाम व खडीकरण पूर्ण असून डांबरीकरणाचे काम डिसेंबर २०१५ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

चंद्रपूर-दाताळा, एमआयडीसी प्रजिमा-३९ मध्ये इरई नदीवर

उंच पुलाचे बांधकाम करण्याबाबत

(२५) १३४९७ (०९-०४-२०१५). श्री.नानाजी शामकुळे (चंद्रपूर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर-दाताळा, एमआयडीसी प्रजिमा-३९ (रस्ता क्रि.मी ०/८००) मध्ये इरई नदीवर मोठ्या उंच पुलाचे बांधकाम करण्याकरीता रु.२४.५० कोटी निधी तरतूद सन २०१५-१६ च्या बजेट मध्ये करण्याबाबतचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मा.वित्त व नियोजन, वने मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांना दिनांक २८ जानेवारी, २०१५ ला सादर केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अधीक्षक अभियंता सार्वजनिक अभियंता बांधकाम मंडळ चंद्रपूर यांनी दिनांक २५ सप्टेंबर, २०१३ ला जा.क्र.५९८०/कार(३) २०१३ अन्वये सदर पुलाचे बांधकाम करण्यासंदर्भात अंदाजपत्र व प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना सादर केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले आहे व त्यानुषंगाने उक्त पुलाचे बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०२-०७-२०१५) :(१) अशा स्वरूपाचे निवेदन प्राप्त झाल्याचे आढळत नाही.

(२) होय.

(३) व (४) अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, चंद्रपूर यांनी दिनांक २५.९.२०१३ च्या पत्रान्वये प्रश्नाधीन पुलाच्या बांधकामाचे प्राथमिक स्वरूपाचे रुपये २४५०.०० लक्ष किंमतीचे अंदाजपत्रक, जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केले आहे. तथापि त्यास अद्याप मंजूरी अप्राप्त आहे. प्रश्नाधीन पुलाचे काम निकष, मंजूरी व निधी उपलब्धतेच्या अधीन राहून हाती घेण्याचा प्रयत्न राहिल.

महाराष्ट्र राज्यातील विभागीय जाती प्रमाणपत्र समित्या अर्धन्यायिक असल्याबाबत

(२६) १३६४७ (१०-०४-२०१५). डॉ.राहुल आहेर (चांदवड) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्र राज्यातील विभागीय जाती प्रमाणपत्र समित्या या अर्धन्यायिक कमिट्या आहेत, हे खरे आहे काय,
- (२) तसेच प्रत्येक समितीचे कामकाज हे अर्धन्यायिक स्वरूपातील आहे असे दिसून येत नाही, कारण महाराष्ट्रातील समित्या या न्यायदानाचे काम करत असतांना एखाद्या विशिष्ट जातीबाबत वेगवेगळे निर्णय देतात, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सन २००६ ते २०११ या कालावधीत नाशिक समितीने राजपूत भामटा, परदेशी भामटा, वाल्मिकी, मालजंगम, बेडाजंगम ही जातीचे वैधता प्रमाणपत्र दिलेले तदनंतर २०११ पासून आजपावेतो सदर जातीचे प्रमाणपत्र दिले नाही, हे खरे आहे काय,
- (४) तसेच धुळे समितीने २००८ ते डिसेंबर, २०१२ पर्यंत राजपूत भामटा, परदेशी भामटा, वाल्मिकी, मालजंगम, बेडाजंगम ही जातीचे वैधता प्रमाणपत्र दिलेले तदनंतर १ जानेवारी, २०१३ पासून आजपावेतो सदर जातीचे प्रमाणपत्र दिले नाही, हे खरे आहे काय,
- (५) तसेच औरंगाबाद समितीने २००७ ते डिसेंबर, २०१४ पर्यंत राजपूत भामटा, परदेशी भामटा, वाल्मिकी, मालजंगम, बेडाजंगम ही जातीचे वैधता प्रमाणपत्र दिलेले, तदनंतर १ जानेवारी, २०१५ पासून आजपावेतो सदर जातीचे प्रमाणपत्र दिले नाही, हे खरे आहे काय,
- (६) असल्यास, सर्व समित्या या एकाच न्यायाने चालतात, तर असे वेगवेगळ्या स्वरूपाचे न्याय का दिले जातात, तसेच अधिकाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे समितीचे कामकाज चालते, हे खरे आहे काय,
- (७) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे
- (८) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२३-०९-२०१५) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

जात पडताळणी नियम २०१२ नुसार विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमार्फत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गामधील उमेदवारांचे शैक्षणिक, सेवा विषयक व निवडणूक याबाबींकरिता जातपडताळणीचे कामकाज चालते.

(३), (४) व (५) हे खरे नाही.

प्राप्त झालेल्या अर्जापैकी बहुतांश अर्जदारांना जातवैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले असून केवळ त्रुटीपूर्वतेअभावीची काही प्रकरणे प्रलंबित आहेत.

(६) हे खरे नाही.

जातपडताळणी नियम २०१२ नुसार जातपडताळणी प्रमाणपत्र मिळण्याकरिता आवश्यक ते जातीचे पुरावे, कागदपत्रे देण्यात आल्यास, सदर प्रमाणपत्र प्राप्त होण्यास कोणतीही अडचण उद्भवत नाही. परंतु, जाती दाव्यांच्या काही प्रस्तावांमध्ये कागदपत्रांची कमतरता, अपुरे पुरावे

यामुळे संबंधित व्यक्तीकडून पत्रव्यवहार करून आवश्यक ते पुरावे मागवावे लागतात. शंकास्पद प्रकरणामध्ये पोलीस दक्षता पथकाकडून चौकशी केली जाते. त्यामुळे प्रकरणे निकाली काढण्यास उशीर होतो.

(७) व (८) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर विभागीय जात पडताळणी समितीच्या कार्यालयात
कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन**

(२७) १३८३९ (०९-०४-२०१५). डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर विभागीय जात पडताळणी समितीच्या सचिव यांच्या टेबलावर दिनांक १६ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शेंण फेको आंदोलन केले, हे खरे आहे काय,

(२) तसेच आठवड्याभरात सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली न काढण्यास दिनांक २६ जानेवारी, २०१५ रोजी अर्धनग्न अवस्थेत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही दिला, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, या संदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, व त्यानुसार पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२३-०९-२०१५) :(१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) संबंधित कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन मिळाले होते.

सद्यःस्थितीमध्ये राज्यात १५ विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत आहेत. या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचा कामाचा व्याप विचारात घेऊन समित्यांचे कामकाज प्रभावीपणे व्हावे, याकरिता दि.२/३/२०१५ च्या शासन निर्णयान्वये प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र समिती कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

प्रलंबित प्रकरणांची संख्या व अपुरा कर्मचारी वर्ग यांचा समन्वय साधून तसेच अतिरिक्त कार्यभार देऊन व वेळोवेळी विशेष मोहिमा आयोजित करून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची कार्यवाही युध्दपातळीवर करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नागरी सहकारी बँकांतील अनुत्पादक कर्जे (एनपीए) वसूल करण्यासाठी
राज्याच्या सहकार खात्याने एकरकमी कर्जे परतफेड योजना**

(२८) १३८६७ (१०-०४-२०१५). **कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) :** सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागरी सहकारी बँकांतील अनुत्पादक कर्जे (एनपीए) वसूल करण्यासाठी राज्याच्या सहकार खात्याने एकरकमी कर्जे परतफेड योजना (ओटीएस वनटाईम सेटलमेंट) दिली आहे व वसूल रकमेसाठी कमीत कमी १० टक्के व्याज आकारण्याची सूचना माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर योजना बँकांनाही लागू करण्यासंदर्भात शासनाने काय कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०४-०७-२०१५) :(१) व (२) नागरी सहकारी बँकांना एकरकमी कर्जे परतफेड योजना सन २०१४-१५ लागू करण्याचा शासन निर्णय दि. २१.१.२०१५ रोजी निर्गमित केला असून, बँकेने किमान १० टक्के दराने व्याज आकारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पळसन (ता.सुरगाणा,जि.नाशिक) येथील शासकीय आश्रमशाळेत
खास नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत**

(२९) १४०३१ (०७-०४-२०१५). **श्री.जीवा गावित (कळवण) :** सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पळसन (ता.सुरगाणा, जि.नाशिक) या शासकीय आश्रमशाळेतील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सन २०१३-२०१४ मध्ये वा त्या सुमारास खास नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करून ती त्याच आर्थिक वर्षात पूर्ण करून ती कार्यान्वित केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या योजनेची अंदाजपत्रकीय रक्कम किती होती व या योजनेला अनुक्रमे तांत्रिक आणि प्रशासकीय मंजूरी कोणी व केव्हा दिली,

(३) असल्यास, सदर योजनेचे काम केव्हा पूर्ण करून ती योजना आश्रमशाळेकडे हस्तांतरित करण्यात आली,

(४) असल्यास, सदर योजनेचे ठेकेदार कोण होते व शेवटचे देयक देण्यापूर्वी उप अभियंता, सा.बां. उप-विभाग सुरगाणा क्र.२ व कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग (उत्तर) नाशिक यांनी पहाणी केली होती हे खरे आहे काय,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१७-०७-२०१५) :(१) हे खरे आहे.

(२) सदर योजनेला कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग (उत्तर) नाशिक यांचे जा.क्र. प्रशा-२/१४२६/२०१४ दि. १३/२/२०१४ अन्वये रु. ४,९०,४५०/- (सॅटेज चार्जेससहीत) ची तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली असून, आयुक्त, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे पत्र क्र. शाआबा-२०११/प्र.क्र.१९/का-८(२) दि.९/४/२०१३ अन्वये रु. ४,९०,४५०/- इतकी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

(३) सदर योजना पूर्ण करून दि.३१ मार्च, २०१५ रोजी हस्तांतरीत करण्यात आली आहे.

(४) सदर काम हे चेअरमन, श्रमसाफल्य मजूर बांधकाम सहकारी संस्था, डोल्हारे ता.सुरगाणा या संस्थेस देण्यात आलेले होते व प्रथम देयक देण्यापूर्वी उपअभियंता, सा.बां. उपविभाग क्र.२ सुरगाणा व कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग (उत्तर), नाशिक यांनी पाहणी केलेली आहे. सदर योजनेचे अंतिम देयक अदा करण्यात आलेले नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**वसई तालुक्यातील विरार येथील एल.सी. ४१ उड्डाणपूलास तातडीने
मान्यता व आवश्यक आर्थिक निधी मंजूर करणेबाबत**

(३०) १४४२१ (०७-०४-२०१५). श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.विलास तरे (बोईसर) :
सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई तालुक्यातील विरार येथील एल.सी. ४१ उड्डाणपूलास तातडीने मान्यता व आवश्यक तो आर्थिक निधी मंजूर करण्यासंबंधितच्या मागणीचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २४ डिसेंबर, २०१४ रोजी शासनाकडे दिले आहे,हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मागणीच्या पुर्ततेसाठी शासन कोणते प्रयत्न करित आहे,

(३) सदरहू रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी लागणारा आवश्यक तो आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यासंबंधी शासन स्तरावरून कोणती कारवाई केली जात आहे व करण्यात येत आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील (२२-०७-२०१५) :(१) होय.

(२) व (३) प्रश्नांकित उड्डाणपुलाची रु. २४६४ येवढ्या रक्कमेची बाब २०१५-१६ च्या अर्थ संकल्पात समाविष्ट असून सन २०१५-१६ आर्थिक वर्षाकरिता रु. १४६.६१ लक्ष येवढी तरतूद करण्यात आलेली आहे.

मळगांव ते उंबरदे (ता.नांदगांव, जि. नाशिक) या रस्त्याचे बांधकाम करण्याबाबत

(३१) १४४८१ (१०-०४-२०१५). श्री.पंकज भुजबळ (नांदगाव), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदगांव तालुक्यातील (जि.नाशिक) मळगांव ते उंबरदे या रस्त्याचे बांधकाम झालेले नसल्यामुळे व गिरणा प्रकल्पावरून असलेला रस्ता सुरक्षिततेच्या कारणावरून बंद करण्यात आलेला असल्यामुळे मळगांव, वेहेळगांव, कळमदरी, गिरणा डॅम, पळाशी, सावरगांव, मंगळणे आदी गावांना मालेगांव तालुक्यात जाणे येण्यासाठी चाळीसगांव तालुक्यातील पिलखोड येथून सुमारे ४० कि.मी. लांबीचा फेरा मारून जावे लागते त्यामुळे जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केलेली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार मळगांव ते उंबरदे रस्त्याचे बांधकाम करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१६-०७-२०१५) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) होय, मळगांव ते उंबरदे हा रस्ता अवर्गीकृत आहे. निकषानुसार सदर रस्ता वर्गीकृत करून भुसंपादन व निधी उपलब्धतेनुसार कार्यवाही करण्यात येईल.

रुपी सहकारी बँकेच्या १५ वर्षांच्या कारभारातील गंभीर त्रुटी आणि अनियमितता-गैरव्यवहारांच्या प्रकरणाबाबत

(३२) १४५४४ (१०-०४-२०१५). श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रुपी सहकारी बँकेच्या १५ वर्षांच्या कारभारातील गंभीर त्रुटी आणि अनियमितता-गैरव्यवहारांच्या प्रकरणी फौजदारी कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली असून, यासंदर्भात सहकार आयुक्त आणि जिल्हा सरकारी वकिलांकडे परवानगी मागण्यात आल्याची बाब माहे फेब्रुवारी महिन्यांच्या दुस-या आठवड्यात निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) रुपी बँकेची देणी व मालमत्ता घेण्यासाठी कॉर्पोरेशन बँकेने तयादी दर्शविली असून त्याची पूर्वतयारी म्हणून रुपीच्या आर्थिक स्थितीचे लेखापरीक्षण करण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्यास त्याची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०५-१०-२०१५) :(१) रुपी सहकारी बँक लि., पुणे या बँकेच्या सन १९९७ ते २०१३ या कालावधीतील कर्ज प्रकरणाची छाननी सहकारी कायदा कलम ८१ (३) (ब) अन्वये विशेष लेखा परीक्षक, वर्ग-१ (फिरते पथक) सहकारी संस्था, पुणे यांनी केली असून छाननी अहवालावर जिल्हा सरकारी वकील यांचे अभिप्राय प्राप्त झालेले आहेत.

(२) रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनुसार कॉर्पोरेशन बँकेने रुपी बँकेच्या आर्थिक स्थितीचे लेखापरीक्षण (Due Deligence) केल्यानंतर दिनांक १८.४.२०१५ च्या पत्रान्वये रुपी बँकेचे मत्ता व दायित्त्व घेण्यास नकार कळविला आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये उद्योगांना चालना देण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत

(३३) १६८४५ (३१-०७-२०१५). अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.मधुकरराव चव्हाण (तुळजापूर) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशीम जिल्ह्यामध्ये एमआयडीसीद्वारे तथा एमपीसीबी एमएसइरडीसीएलद्वारे उद्योजकांना उद्योग विकास कामात अडचणी येत असून तसेच उद्योग उभारण्यास आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत नसल्याने या जिल्ह्यांमध्ये उद्योगांची संथ गतीने वाटचाल सुरु असून काही उद्योग इतर राज्यात पलयान करीत असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (०३-०९-२०१५) :(१) हे खरे नाही.

अमरावती विभागातील जिल्हानिहाय सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम आणि मोठे उपक्रम यांचा तपशील खालीलप्रमाणे :-

सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम				मोठे उपक्रम		
जिल्हा	संख्या	गुंतवणूक	रोजगार	संख्या	गुंतवणूक लाखात	रोजगार
अकोला	२२५४	२११६०.८२	१३७४६	१७	१९४१	१५७०८

अमरावती	३७२४	२८४२५.३२	२२८१५	१०	२७२१२	२८३०
बुलढाणा	१४८६	२०७७१.५९	१३१५९	०	०	०
वाशिम	११०७४	४७३३.९५	५६८७	३	९४००	४५३
यवतमाळ	३७२१	२०३४१.६०	२०२२७	१२	५५८६९	४२७९
एकूण	१२२८९	९५४३३.२८	७५६३४	४२	९४४२२	२३२७०

तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये नांदगावपेठ येथे टेक्सटाईल पार्कची उभारणी करण्यात आली असून त्यामध्ये सद्यःस्थितीत ८ घटकांनी गुंतवणूकीकरीता पावले उचललेली आहेत. त्यातील एका घटकाचे उत्पादनही सुरु झालेले आहे. ८ घटकांमध्ये २२६० कोटी रु. ची गुंतवणूक व ४७७२ एवढ्या लोकांना रोजगार अपेक्षित आहे. तसेच अमरावती विभागामध्ये ८ विशाल प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यात १०६६.२५ कोटी रु. ची प्रस्तावित गुंतवणूक व ४७४२ लोकांना प्रस्तावित रोजगार अपेक्षित आहे.

एमआयडीसी, एमपीसीबी व एमएसईडीसीएल द्वारे उद्योजकांना नियमित सेवा देण्यात येत असून त्यांच्यामुळे विकास कामात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आलेले नाही.

अमरावती विभागाकडून एकही उद्योग इतर राज्यात पलायन करित असल्याचे निदर्शनास आलेले नाही.

(२) व (३) लागू नाही.

राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना एफआरपी प्रमाणे बिले देण्याबाबत

(३४) १९६७४ (२३-०९-२०१५). श्री.उल्हास पाटील (शिरोळ), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव), श्री.अजित पवार (बारामती), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहवाडी), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), श्री.लक्ष्मण जगताप (चिंचवड), श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.दिपक चव्हाण (फलटण) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील ऊस उत्पादकांना रास्त व किफायतशीर किंमतीनुसार (एफआरपी) मिळणे अपेक्षित असलेल्या १७ हजार कोटी रुपयांपैकी सुमारे ४ हजार कोटी रुपये अद्यापही मिळाले नसल्याने साखर कारखाने अडचणीत आल्याने अर्थसहाय्य करण्याबाबत साखर कारखानेदारांनी केंद्र व राज्य सरकारकडे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे बिले मिळावीत या मागणीसाठी माहे डिसेंबर, २०१४ मध्ये जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींसह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी साखर सहसंचालक कार्यालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले त्यावेळी प्रादेशिक साखर सहसंचालकांनी यांसंदर्भात आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, मागण्याबाबत कोणतीच कारवाई न झाल्याने सदर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिनांक २९ जानेवारी, २०१५ रोजी अाक्रमण भूमिका घेत एफआरपी प्रमाणे बिले न देण्याच्या साखर कारखान्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी साखर सहसंचालक श्री.वाय.बी.सुर्वे यांना त्यांच्या दालनात घेराव घातला, यावेळी एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना बिले देण्यासंदर्भात घोषणाबाजी करण्यात येऊन साखर हंगाम निम्मा संपत आला तरीही शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे बिले का देण्यात येत नाही याची विचारण आंदोलकांनी केली असता त्यावर सहसंचालक यांनी साखर आयुक्तलयांकडून एफआरपी अहवाल मागवतो असे आश्वासन दिले होते हे ही खरे आहे काय

(४) असल्यास याप्रकरणी शासनाने तातडीने निर्णय घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे पैसे न दिल्यास त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पवित्रा घेतला आहे, हे ही खरे आहे,

(५) असल्यास याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे

(६) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२३-११-२०१५) :(१) हंगाम २०१४-१५ मध्ये दि.३०.९.२०१५ अखेर निव्वळ एफआरपी नुसार रु.१९११७.२० कोटी देयके असून त्यापैकी रु.१३४२.३८ कोटी थकीत आहेत.

(२) होय.

(३) होय.

(४) होय.

(५) राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने खालीलप्रमाणे मदत केली / करण्यात येत आहे.

१. राज्य शासनाने सन २०१३-१४ व २०१४-१५ या हंगामाचा ऊस खरेदी कर माफ केलेला आहे.

२. केंद्र शासनाने दि.२७.२.२०१५ च्या अधिसूचनेनुसार १४ लाख मे.टन कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी प्रति मे.टन रु.४०००/- प्रमाणे अनुदानाचा निर्णय घेतला आहे.

३. राज्य शासनाने दि.२३.६.२०१५ चे शासन निर्णयानुसार राज्यातील साखर कारखान्यांनी हंगाम सन २०१४-१५ मध्ये उत्पादित केलेल्या कच्च्या साखरेच्या निर्यातीस रु.१०००/- प्र.मे.टन प्रमाणे निर्यात अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

४. केंद्र शासनाने सन २०१४-१५ चे हंगामातील FRP अदा करणेसाठी रु.६०००/- कोटीचे पॅकेज जाहीर केलेले असून दि.२३.६.२०१५ चे अधिसूचनेनुसार सॉफ्ट लोन योजना लागू केली आहे. दि.२३/६/२०१५ चे अधिसूचनेतील अटी शर्तीनुसार पात्र

कारखान्यांना मंजूर होणाऱ्या कर्ज रकमेवर १०% प्रमाणे होणाऱ्या पहिल्या वर्षाच्या व्याजाचा भार केंद्र शासन उचलणार आहे. त्यापुढील ४ वर्षांसाठी व्याज अनुदान राज्य शासनाने देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच केंद्र शासनाच्या सदर सॉफ्टलोन योजनेच्या निकषात न बसणाऱ्या फक्त सन २०१४-१५ चा गाळप हंगाम घेतलेल्या २२ साखर कारखान्यांसाठी सॉफ्टलोन योजनेअंतर्गत ५ वर्षांचे अनुदान देण्याचाही निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

चांदूर बाजार येथील समाजकल्याण योजनेच्या घरकुल निधी उपलब्धतेबाबत

(३५) २०४२५ (३०-०७-२०१५). श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चांदूर बाजार येथील समाजकल्याण योजनेच्या घरकुल निधी उपलब्धतेबाबत लोकप्रतिनिधी, अचलपुर यांनी शासनाकडे जानेवारी ते एप्रिल, २०१५ या दरम्यान केलेल्या मागणीबाबत कक्ष अधिकारी, सामाजिक न्याय यांनी दिनांक २४ एप्रिल, २०१५ रोजी अहवाल मागविला होता हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२९-०१-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) रमाई आवास योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्याकडे शिल्लक असलेला निधी, अमरावती जिल्ह्याकडे त्यांच्याकडील शिल्लक उद्दिष्टपूर्तीकरिता वर्ग केला असून, त्यापैकी रु. २१०.०४ लक्ष इतका निधी चांदूर बाजार नगरपरिषद, जि.अमरावती यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

खामगांव (जि.बुलढाणा) येथील प्रशासकीय इमारतीचे काम प्रलंबित असल्याबाबत

(३६) २१६४३ (०३-०८-२०१५). श्री.आकाश फुंडकर (खामगांव) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खामगांव (जि.बुलढाणा) येथील प्रशासकीय इमारतीचे काम सध्या अपूर्ण अवस्थेत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर इमारत बांधकामाला वितरीत केलेल्या निधीतून किती काम पूर्ण झाले आहे,

- (३) असल्यास, सदर इमारतीचे काम पूर्ण करणेसाठी लागणारा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१४-१२-२०१५) : (१) होय.

सद्यःस्थितीत इमारतीचे काम पूर्णत्वाच्या स्तरावर आहे.

- (२) सदर इमारतीसाठी सन २०१२-१३ ते २०१५-१६ या चार वर्षांत रक्कम रु. ३९८.२८ लक्ष निधी प्राप्त झाला. या निधीमध्ये मुख्य इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्णत्वाच्या स्तरावर आहे.
- (३) सदर इमारतीसाठी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात रक्कम रु. ७०.०० लक्ष तरतूद मंजूर करण्यात आली आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर जिल्ह्यातील शहर-ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची झालेली दुरवस्था

(३७) २२०७९ (०३-०८-२०१५). श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), डॉ.आशिष देशमुख (काटोल), श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण), श्री.समिर मेघे (हिंणगा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर जिल्ह्यातील शहर-ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अनेक रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार असून त्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम अद्यापपर्यंत सुरु करण्यात आले नाही, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रस्तावाच्या निविदा काढण्यात आल्या परंतु प्रत्यक्षात मात्र दुरुस्तीचे काम अद्यापपर्यंत सुरु करण्यात आले नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, रस्त्यांच्या दुरुस्तीच्या निविदा काढून सुध्दा त्वरीत काम न करणा-या कंत्राट कंपन्यावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२२-१२-२०१५) : (१) अंशतः खरे आहे.

- (२) सन २०१४-१५ मध्ये योजनेत्तर कार्यक्रमांतर्गत मंजूर लांबीतील कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित कामे मंजूरी, निधी व निकष व प्राथम्याने हाती घेण्याचे नियोजन आहे.
- (३) नाही.

ज्या कामाच्या निविदा निश्चित झालेल्या आहेत ती डांबरीकरणाची कामे डिसेंबर, २०१५ अखेर पूर्ण करण्यात येतील.

- (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.
-

अपंग योजनेअंतर्गत रबाळे/महापे (जि.ठाणे) येथे अपंगांना भूखंडाचे वाटप करण्याबाबत

(३८) २२३३८ (३१-०७-२०१५). श्रीमती मंदा म्हात्रे (बेलापूर) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अपंग योजनेअंतर्गत रबाळे/महापे (जि.ठाणे) येथील टी.टी.सी. एम.आय.डी.सी. अंतर्गत १०० चौ.मी.चा भूखंड अपंगांना वितरीत करण्यात यावा म्हणून अपंगांनी आणि लोकप्रतिनिधींनी सन २००९ पासून आजपर्यंत तसेच दिनांक २२ ऑगस्ट, २०१४ आणि ११ फेब्रुवारी, २०१५ रोजी व्यवस्थापकीय संचालक एमआयडीसी आणि उद्योग मंत्री यांचेकडे अर्ज, निवेदने देऊनही अद्याप अपंगांना भूखंडाचे वाटप केले नाही हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अद्याप भूखंडाचे वाटप न करण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत

श्री. सुभाष देसाई (११-०२-२०१६) :(१), (२) व (३) महामंडळाचे एकूण पीएपी भूखंडाच्या वाटपापैकी, ३% भूखंड अपंग व्यक्तींना वाटप करण्याचे धोरण आहे. त्यानुसार एकूण १५१ अपंगांनी महामंडळाकडे अर्ज सादर केले असून त्यांची एकत्रित यादी तयार करण्यात आली आहे. त्यापैकी, ३६ अपंगांना भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे व उर्वरित भूखंड जेष्ठता यादीनुसार व महामंडळाच्या धोरणानुसार वाटप करण्यात येणार आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

१२ बलुतेदारांच्या विकासासाठी स्वतंत्र्य आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी

(३९) २२८०० (०५-०९-२०१५). श्री.जयकुमार रावल (शिंदखेडा) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील १२ बलुतेदार समाज आपला पारंपारिक व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह भागवितात परंतु त्यांना त्यांच्या पारंपारिक व्यवसायासाठी कोणतीही बँक अथवा संस्था अर्थसहाय्य करित नाहीत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, १२ बलुतेदारांच्या विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची सातत्याने मागणी होत आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, पारंपारिक व्यवसायाची वाढ करण्यासाठी बँक अथवा एखाद्या संस्थेतून अर्थसहाय्य मिळावे यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (१६-०२-२०१६) :(१) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जातीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, अनुसूचित जातीतील मातंग व तत्सम १२ पोटजातींसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, व चर्मकार समाजासाठी संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, इतर

मागासवर्गासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष भागास प्रवर्गासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ आणि राज्यातील अपंग व्यक्तीसाठी महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. सदर महामंडळामार्फत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत अर्थसहाय्य पुरविण्यात येते.

(२) होय.

(३) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गतच्या सहा महामंडळामार्फत घटकांना विविध योजनांतर्गत अर्थसहाय्य पुरविण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कात्रज देहूरस्ता बाह्यवळण मार्गाच्या सहापदरीकरणाबाबत

(४०) २३६८७ (३१-०७-२०१५). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत (एनएचए) केल्या जाणा-या कात्रज देहूरस्ता बाह्यवळण मार्गाच्या सहापदरीकरणाचे काम रोजंदारी आणि काही साहित्याचे भाव वाढल्याचे कारण देता चार ठेकेदारांनी (सब कॉन्ट्रॅक्टर) मुख्य ठेकेदारांकडे जास्त पैशाची मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यामुळे या रस्त्यांचे काम रखडले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१८-१२-२०१५) : (१) कात्रज देहूरस्ता बाह्यवळण मार्गाचे सहापदरीकरण हे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ चा भाग असून सदर रस्त्याचे काम हे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांचे अखत्यारीत येते. सदर मार्गाचे काम हे सवलतकारानाम्यानुसार करण्यात येत असून संकल्पचित्र, बांधा, निधी, वापरा व हस्तांतर करा (DBFOT) या तत्वावर सुरु आहे.

सब कॉन्ट्रॅक्टर यांनी मुख्य ठेकेदारांकडे केलेली सुधारीत दरांची मागणी ही सवलतकाराची अंतर्गत बाब असल्याचे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे यांनी कळविले आहे.

(२) सदर कामास जागा ताब्यात मिळण्यास झालेला उशिर, पर्यावरण मंजुरी मिळण्यास झालेला विलंब सवलतकाराकडून होणारी कामाची संथप्रगती इत्यादी कारणांमुळे विलंब झाला असल्याचे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे यांनी कळविले आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**सातगांव डोंगरी (ता.पाचोरा) येथील निवासी आश्रमशाळेत स्थानिक
विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आल्याबाबत**

(४१) २४३८४ (०६-०८-२०१५). श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय आदिवासी
विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) स्थानिक विद्यार्थ्यांना स्थानिक आश्रमशाळेत प्रवेश देत नाही असा शासनाचा नियम आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पाचोरा तालुका शिक्षण संस्थेने (जि.जळगांव) चालविलेल्या सातगांव डोंगरी (ता.पाचोरा) येथील निवासी आश्रमशाळेत स्थानिक विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देऊन शासनाच्या अनुदानाची सन २००५ पासून सन २०१५ पर्यंत लूट करित असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, या आश्रमशाळेची पटपडताळणी व विद्यार्थ्यांची तपासणी केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व चौकशीनुसार पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (११-०२-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

सदरची शाळा १९७२ पासून सुरु असून सदर शाळेत आदिवासी निवासी विद्यार्थ्यांसोबत गावातील स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला आहे. परंतु स्थानिक विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिक सवलत दिली जात होती. शासन निर्णय दि. ५ जानेवारी, २०१५ मधील परिच्छेद क्र. ६ नुसार आश्रमशाळेच्या गावात दुसरी कुठलीही शाळा सुरु नसेल तर गावातील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणेबाबत निर्देश आहेत. गावात दुसरी शाळा नसल्याने सदर शासन निर्णयानुसार गावातील स्थानिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना प्रवेश दिलेला आहे. तसेच गावातील स्थानिक विद्यार्थ्यांवर कोणतेही शासकीय अनुदान संस्थेने घेतलेले नाही.

(३) व (४) होय,

शालेय शिक्षण विभागामार्फत दि. ०३.१०.२०११ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी सर्व शाळांची पटपडताळणी करण्यात आलेली आहे. तसेच आदिवासी विकास विभागामार्फत अनुदानित आश्रमशाळांची अचानक तपासणी करण्यात येऊन शाळांचे पट व विद्यार्थी उपस्थितीबाबतीतही माहिती घेतली जाते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे आचिर्ण (ता.वैभववाडी) गावातील कडूवाडी पापडी
पुलाची व रस्त्यांची झालेली दुरवस्था**

(४२) २४५३५ (३१-०७-२०१५). श्री.नितेश राणे (कणकवली) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) फोंडाघाट, वैभववाडी या राज्यमार्गाला जोडणा-या मौजे आचिर्ण (ता.वैभववाडी) गावातील कडूवाडी येथील वाहळावर २५ वर्षापूर्वी बांधलेल्या पापडी पुलाचे बांधकाम अत्यंत जीर्ण, धोकादायक व कालबाह्य झाल्याने तसेच सदरहू रस्त्यांची दुरावस्था झाल्याने तत्कालीन खासदार डॉ.नितेश राणे यांनी मुख्य अभियंता, पंतप्रधान सडक योजना, मुंबई ३२ यांचेकडे कडूवाडी उत्कर्ष मंडळ (आचिर्ण) चे सविस्तर निवेदन दि.२२ फेब्रुवारी २०१२ रोजी पाठवून सदरहू वाहळावरील पुल व आचिर्ण गावातील कडूवाडी कडे जाणा-या सुमारे २ कि.मी अंतराच्या रस्त्याचे मजबूतीकरण, खडीकरण व डांबरीकरण करण्यास मंजूरी देवून सदरहू काम पंतप्रधान सडक योजनेतून लवकरात लवकर हाती घेण्याची मागणी केलेली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू मागणीबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला आहे,
- (३) अद्यापी निर्णय घेतला नसल्यास त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,
- (४) आचिर्ण गावातील कडूवाडीकडे जाणा-या सुमारे २ किमी अंतराच्या रस्त्याचे विनाविलंब मजबूतीकरण, खडीकरण वा डांबरीकरण तसेच या रस्त्यावरील वाहळावर नवीन पूल उभारण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०२-११-२०१५) :(१) होय, हे खरे आहे.

(२), (३), (४) व (५) प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून, या योजनेचे निकष व मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाने विहित केलेल्या आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार या योजनेसाठी रस्त्यांची प्राधान्यक्रम यादी ठरविण्यात आलेली असून, त्या प्राधान्यक्रमास अनुसरून रस्त्यांची निवड करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार करण्यात आलेल्या प्राधान्यक्रम यादीत प्रश्नात उल्लेखिलेल्या निवेदनातील रस्त्याच्या कामाचा समावेश झाला नसल्याने, या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतर्गत हाती घेता आलेले नाही.

तथापि, सन २०१४-२०१५ या आर्थिक वर्षामध्ये ०/०० ते ०/६५० या लांबीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

खेड (जि.रत्नागिरी) तालुक्यात बांबूच्या वाढलेल्या दरांमुळे

बुरुड व्यवसायाला उतरती कळा लागल्याबाबत

(४३) २९२५१ (२२-१२-२०१५). श्री.नितेश राणे (कणकवली), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खेड (जि.रत्नागिरी) तालुक्यात बांबूच्या वाढलेल्या दरांमुळे तेथील बुरुड व्यवसायाला

उतरती कळा लागल्याने या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाच्या खादी ग्रामोद्योगाने या व्यवसायाला संरक्षण देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (३०-०१-२०१६) :(१) हे अंशतः खरे आहे.

बांबुची लागवड कमी प्रमाणात होत असल्याने व बांबुच्या वाढलेल्या दरांमुळे कारागीरांना बांबुच्या वस्तु तयार करण्यासाठी कच्चा माल उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत.

(२) महाराष्ट्र राज्य खादीव ग्रामोद्योग मंडळामार्फत बुरुड व्यवसायासाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मंजूर कर्जाच्या ५०% प्रमाणे अनुदान देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर जिल्हा ग्रामीणमध्ये असणाऱ्या कन्हान येथील स्नेहल मुलीच्या
वसतीगृहाच्या नियमबाह्य कारभाराबाबत**

(४४) २९५१६ (२३-१२-२०१५). श्री.गोपालदास अग्रवाल (गोंदिया), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर जिल्हा ग्रामीणमध्ये असणाऱ्या कन्हान येथील स्नेहल मुलीच्या वसतीगृहाच्या नियमबाह्य कारभार जि.प.समाजकल्याण सभापती यांनी माहे ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास उघडकीस आणला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीअंती नियमबाह्य कारभार करणाऱ्या संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचेवर काय कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,

(४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत?

श्री. राजकुमार बडोले (१६-०२-२०१६) :(१) अंशतः खरे आहे,

(२) व (३) सदर वसतिगृहास सभापती, समाजकल्याण समिती, जि.प. नागपूर यांनी दिनांक २१ ऑगस्ट, २०१५ रोजी भेट दिली असता वसतिगृहात अद्यापर्यंत प्रवेश पूर्ण न करणे आणि सोयी सुविधांबाबत कार्यवाही न करणे यासंदर्भात दिनांक २८ ऑगस्ट, २०१५ रोजी सुनावणी आयोजित केली होती. सदर सुनावणीअन्वये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता वसतिगृह चालविण्यास एक संधी प्रदान केली आहे.

त्यानुसार, वसतिगृहाच्या संचालक मंडळाने वसतिगृहात आढळलेल्या त्रुटीची पूर्तता केली असून सध्या कोणत्याही तक्रारी नाहीत. तसेच सदर वसतिगृहात आर्थिक व्यवहारात कोणताही गैरकारभार झालेला नसून सध्या ते नियमितपणे सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील व्यापार उद्योगास प्रोत्साहन देण्याबाबत

(४५) २९६२७ (२२-१२-२०१५). श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), अॅड.वारीस पठाण (भायखळा), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) देशातील उद्योगस्नेही राज्यांची क्रमवारी केंद्र शासनाने (डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल पॉलिसी अॅड प्रमोशन्स डीआयपीपी) जागतिक बँकेच्या सहयोगाने सादर केली असून यामध्ये गुजरात राज्य पहिल्या क्रमांकावर तर महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्याच्या तुलनेत छोटी असलेली व नव्याने निर्माण होऊनही ती महाराष्ट्रापेक्षा अक्वल स्थानावर आहेत तसेच परदेशी व इतर गुंतवणूक करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याने या उद्योगांमुळे नव्याने निर्माण होणाऱ्या रोजगाराची संधीही बेरोजगारांना प्राप्त होत नाही तसेच राज्याची आर्थिक तुटही भरून निघण्यास मदत होत नाही हे लक्षात घेता शासन आवश्यक कार्यवाही करणार वा करीत आहे काय,

(३) असल्यास, राज्यातील लालफीतशाहीचा अडथळा दूर करून सुलभ व्यापारास तसेच व्यापार उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी शासनमार्फत आजतागायत कोणता धोरणात्मक निर्णय घेण्यात आला वा प्रस्तावित आहे,

(४) असल्यास, राज्याची व्यापार, उद्योगात पत सुधारण्याच्या उद्देशाने शासनमार्फत कोणती ठोस उपाययोजना करण्यात आली,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. सुभाष देसाई (०४-०२-२०१६) : (१) औद्योगिक निती व प्रचार विभाग यांचेकडून केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या सन २०१५-१६ या वर्षी देशांतर्गत सर्व राज्यांमध्ये उद्योग स्थापनेसाठी आवश्यक विविध २८८ मुंद्याच्या प्रश्नावलीवरून राज्यांचे मुल्यांकन करून क्रमवारी देण्यात आली त्यामध्ये भारताचा क्रमांक ८ वा आहे.

(२), (३) व (४) मा.मुख्यमंत्री यांनी राज्यांत “मेक इन महाराष्ट्र” ही संकल्पा राबविण्यासाठी पुढाकार जाहिर केला आहे. “मेक इन महाराष्ट्र” उपक्रमांतर्गत राज्यात उद्योग उभारणीस पोषक वातावरण निर्माण करण्यात येत आहे. “मेक इन महाराष्ट्र” तसेच Ease of Doing Business या उपक्रमाद्वारे राज्य शासनाने खालील उल्लेखनीय प्रगती केली आहे.

१) राज्यात उद्योग स्थापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये घटाकची गुंतवणूक, उत्पादन प्रक्रिया, उद्योगाचे ठिकाण इत्यादींच्या आधारे ढोबळमानाने ६४ ते ६६ परवाने लागत असत, आता सुलभीकरणांतर्गत त्यांची संख्या ही ४८ ते ४६ इतकी करण्यात आली आहे. ऑटो उद्योगांना एमआयडीसी क्षेत्रात ३७ व एमआयडीसी क्षेत्राबाहेरील जागेवर ४२ परवाने लागत आहेत. तसेच स्टील उद्योगांनाही अनुक्रमे ४१ व ४६ परवाने लागत आहेत.

२) उर्जा विभागाकडून देण्यात येणारी विद्युत जोडणी परवाना देण्यासाठी लागणाऱ्या मंजूऱ्यांची संख्या ७ वरून ३ इतकी कमी केली असून सदरची परवानगी देण्यासाठीचा कालावधी ६७ दिवसांवरून १५ इतका कमी केला आहे व रस्ता न ओलांडता द्यावयाच्या

विद्युत जोडणी परवान्याचा कालावधी ७ दिवस इतका कमी केला आहे.

३) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने त्यांच्या परवानग्यांची संख्या १४ वरून ५ इतकी कमी केली आहे.

४) २० हजार चौ.मी पेक्षा जास्त बांधकाम असणाऱ्या औद्योगिक बांधकामासाठी पर्यावरण विभागाच्या ना-हरकतीची आवश्यकता असणार नाही.

५) नदी नियमन धोरण फेब्रुवारी, २०१५ पासून रद्द करण्यात आले आहे.

६) उद्योगांना मुंबई प्राधिकरण विभागामध्ये स्थान निश्चयन धोरणांतर्गत लागणारे "ना हरकत प्रमाणपत्र" प्राप्त करण्याची प्रक्रीया शासनाने संपुष्टात आणली आहे.

राज्याच्या नवीन औद्योगिक धोरणांतर्गत राज्य शासनाने महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र (मैत्री) सुरु केले आहे.

"मैत्री" व्यासपीठ सध्या उद्योगांकरिता माहिती/सुविधा केंद्र व गाऱ्हाणे निवारण करणारी यंत्रणा म्हणून काम करित आहे. जागतिक बँकेच्या "Ease of doing business" वर्गवारीत भारताचा क्रमांक उंचावण्यासाठी आणि "मेक इन महाराष्ट्र" घोषणा यशस्वी व्हावी म्हणून एकाच ठिकाणी सर्व मंजूऱ्या देणारे एक खिडकी व्यासपीठ म्हणून "मैत्री" ची व्याप्ती वाढविण्यात येत आहे.

"MAITRI" मार्फत गुंतवणूकदारांच्या प्रस्तावित प्रकल्पांना सहाय्य करण्यात येत असून हा कक्ष गुंतवणूकदारांना सर्व मंजूऱ्या प्राप्त करून घेण्यात मदत करून गुंतवणूकदारांना राज्यातील गुंतवणूक प्रक्रियेत आवश्यक तेथे मार्गदर्शनही करित आहे.

राज्यात औद्योगिक गुंतवणूकदारांना राज्यातील गुंतवणूक प्रक्रियेत आवश्यक तेथे मार्गदर्शनही करित आहे.

राज्यात औद्योगिक गुंतवणूक वाढीसाठी पोषक पोषक वातावरण निर्माण होत असून एक चांगला संदेश गुंतवणूकदारांमध्ये गेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्यात औद्योगिक गुंतवणूक होत आहे. मेक इन महाराष्ट्र अंतर्गत गुंतवणूकदारांसाठी No more red tape but red carpet ही संकल्पना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक गुंतवणूकदारासाठी प्राथम्याचे ठिकाण म्हणून कायम आहे.

"मेक इन महाराष्ट्र" उपक्रमांतर्गत राज्यात उद्योग उभारणीत पोषक वातावरण निर्माण करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या उपरोक्त प्रयत्नांमुळे राज्यशासनाचे मे. जनरल मोटर्स यांच्यासमवेत रु.६४०० कोटी वाहन उद्योगात गुंतवणुकी करिता तर जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बनविणारी व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मे. फॉक्सकॉन लि. या कंपनीसमवेत येत्या १० वर्षात रु ३५,०००/- कोटी गुंतवणूक करून ५०,००० रोजगाराच्या संधी देण्याबाबत समंजस्य करार केला आहे.

राज्यशासनाचे "मेक इन महाराष्ट्र" च्या अंमलबजावणीसाठी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यात औद्योगिक गुंतवणूकवाढीसाठी पुरक व पोषक वातावरण निर्मिती होत असून परिणामी राज्यात औद्योगिक गुंतवणूकीचा ओघ वाढून नविन उद्योग स्थापन होत आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर विभागातील सहकार खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील
दाखल तक्रारीची चौकशी योग्यरित्या झाली नसल्याबाबत**

(४६) ३४१८१ (२२-१२-२०१५). डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर विभागातील सहकार खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील दाखल तक्रारीची चौकशी योग्यरित्या झाली नसल्याने सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी राज्यातील सर्व तक्रारींची फेरसुनावणी घेण्याचे आदेश विभागीय सहनिबंधकांना दि १८ ऑक्टोबर, २०१५ रोजीच्या सुमारास दिले हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी फेरचौकशी पूर्ण झाली आहे काय, त्यात काय आढळून आले, तसेच फेरचौकशीनुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (१७-०२-२०१६) : (१) होय.

- (२) तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेवून प्रकरणनिहाय फेर अहवाल सहकार आयुक्तालयास सादर करण्याची कार्यवाही विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्या स्तरावर सुरु आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

लिंगायत समाजात लिंगायत अशी नोंद करणाऱ्यांना आरक्षण नाकारण्यात येत असल्याबाबत

(४७) ३४८४९ (२३-१२-२०१५). श्री.विनायकराव जाधव-पाटील (अहमदपूर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाने लिंगायत समाजाला ओबीसी आरक्षण लागू केले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, लिंगायत वाणी अथवा वाणी अशी नोंद असणाऱ्यांना आरक्षण देण्यात येत असून लिंगायत अशी नोंद करणाऱ्यांना आरक्षण नाकारण्यात येत आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, लिंगायत समाजात लिंगायत अशीच नोंद करण्याची पध्दत असल्याने ९८ टक्के लिंगायत समाजाला आरक्षण नाकारण्यात येत आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, लिंगायत अशी नोंद असणाऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी शासन कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत

श्री. राजकुमार बडोले (२९-०१-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) हे खरे नाही.

महाराष्ट्र राज्याच्या मागासवर्गीयांच्या यादीमध्ये ज्या जातींचा समावेश आहे, केवळ त्याच जाती समाजाच्या लोकांना मागासवर्गीयांचे जात प्रमाणपत्र देण्यात येते.

(४) या विभागाच्या दिनांक ४ सप्टेंबर, २०१४ च्या शासन निर्णयान्वये लिंगायत समाजातील काही जातींचा विशेष मागासवर्गीय व इतर मागास वर्गात समावेश करण्यात आलेला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील तुती लागवड व रेशीम कोष

उत्पादन प्रकल्पाचे कार्यालय बंद असल्याबाबत

(४८) ३५५०८ (२२-१२-२०१५). श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाने तुती लागवड व रेशीम कोष उत्पादन प्रकल्प शेतीला जोडधंदा म्हणून हा प्रकल्प मोखाडा व विक्रमगड येथे राबविण्यात येत असल्याचे तसेच या प्रकल्पाचे जिल्हा कार्यालय जव्हार येथे ठेवल्यामुळे सदरहू कार्यालय नेहमी बंद असते व त्याठिकाणी अधिकारी वर्ग उपस्थित रहात नाही ही बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) अधिकारी वर्ग कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे य प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या शेतकऱ्यांना ठाणे येथील अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जाऊन कामे करून घ्यावी लागतात हे ही खरे आहे काय,

(३) जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा इ. तालुक्यातील सुमारे ३० शेतकरी सद्या रेशीम कोष व तुती लागवड करतात परंतु त्यांना या प्रकल्पाच्या उद्योगाबाबत आवश्यक मार्गदर्शन अथवा माहिती अधिकाऱ्यांकडून व कार्यालयाकडून उपलब्ध होत नाही, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणाची सखोल चौकशी शासन करणार आहे काय,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१२-०२-२०१६) :(१) नाही.

(२) नाही.

(३) नाही. ठाणे व पालघर जिल्ह्यात एकूण ४१ शेतकरी रेशीम तुती लागवड करित आहेत. त्यांना आवश्यक ते तांत्रिक मार्गदर्शन/माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर शहरातील हातमागा उद्योगाची झालेली दूरावस्था

(४९) ३६२०३ (२२-१२-२०१५). डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर) : सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर शहरातील हातमागावर विणना-या साड्या, कालीन, चादरी, प्रसिध्द असताना शासनाच्या उदासिन धोरणामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, हातमाग विणकरांना सरकारी योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे हा उद्योग नष्ट होण्याच्या मार्गावर असून विणकरांची स्थिती अत्यंत दयनीय आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, केंद्र सरकारने दोन वेळा कर्जमाफी दिलेली आहे. परंतु ते कालीन विणकरांना देण्यात आलेली नाही, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, विणकर समाज आरोग्य विमा व इतर योजनांपासून वंचित आहे, हे खरे आहे काय,

(५) असल्यास, विणकर उद्योग पुनर्वसनाची योजना आखली आहे काय ,नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१२-०२-२०१६) :(१) ते (४) हे खरे नाही.

शासनाने नागपूर शहरातील ३२२ हातमाग विणकर सहकारी संस्थांना मागील ५ वर्षात रु.२२६१.७४ लाखाचे अनुदान दिले आहे. शासनाने केंद्र शासनाच्या अटी व शर्तीनुसार सर्व पात्र विणकरांना हातमाग पॅकेजची रक्कम दिली आहे. तसेच केंद्र पुरस्कृत महात्मा गांधी विणकर विमा योजना राज्यात राबविण्यात येत असून सन २०१४-१५ मध्ये केंद्र शासनाने ३६७ विणकरांसाठी १.०७ लक्ष अनुदान दिले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (ता.घाटंजी जि.यवतमाळ) यांचेवर
कायदेशीर कार्यवाही करणेबाबत**

(५०) ३७०६२ (२२-१२-२०१५). श्री.राजू तोडसाम (अर्णी) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दिनांक १३ सप्टेंबर, २०१५ रोजी स्थानीक लोकप्रतिनिधी अर्णी यांनी त्यावेळचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (ता.घाटंजी जि.यवतमाळ) यांचेवर कायदेशीर कार्यवाही होणे बाबत निवेदन मा.मंत्री सहकार व पणन यांचेकडे सादर केल्याने मा.मंत्री सहकार व पणन यांनी मा.प्रधान सचिव (सहकार) यांना त्वरीत तपासून सादर करणे बाबत निदेशित केले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मा.प्रधान सचिव (सहकार) यांनी सदर बाबतीत कार्यवाहीचे आदेश दिले आहेत, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर अहवाल मा. सहकार मंत्री यांचेकडे सादर करण्यात आला आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२१-०१-२०१६) :(१) होय.

(२) होय.

(३) तत्कालीन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता. घाटंजी, जि. यवतमाळ यांच्याविरुद्धच्या प्रशासकीय कार्यवाहीचा प्रस्ताव विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांच्याकडून प्राप्त झाला असून त्या प्रस्तावाची छाननी सहकार आयुक्तालयाकडून करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**विधान भवन :
मुंबई.**

**डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव
महाराष्ट्र विधानसभा.**